Andokem Aimited

(CIN NO.: L31300MH1964PLC013088)

Registered Office:

"KHATAU HOUSE", Ground Floor, Mogul Lane, Mahim (West), Mumbai - 400 016. Phone : 61236767 Fax : 61236718

Website: www.indokem.co.in

3rd September, 2022

To, **BSE Limited,**Corporate Relations Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001 **Scrip Code:** 504092

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper Publication of Notice of 56th Annual General Meeting

Pursuant to Regulation 30 SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013 read with rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), we enclose the copies of the following newspaper advertisements published on September 3rd, 2022 for giving Public Notice to the Shareholders intimating that the 56th Annual General Meeting of the Company will be held on Thursday, September 29, 2022 at 3:00 p.m. (IST) through Video Conferencing/Other Audio Visual Means:

Sr. No	Name of the Newspaper(s)	Edition(s)	
1.	Business Standard (English)	All	
2.	Pratahkal (Marathi)	Mumbai	

The above information is also available on the website of the Company at www.indokem.co.in.

This is for your information and records.

Thanking You.

Yours Sincerely,

For INDOKEM LIMITED

Rajesh D. Pisal

Prisoc.

Company Secretary and Compliance Officer

Encl: a/a

Technocraft Industries (India) Limited Registered Office: Plot No. 47, 'Opus Centre',

Second Floor, Central Road, MIDC, Opposite Tunga Paradise Hotel, Andheri (East), Mumbai-400093. Maharashtra, India Tel: 4098 2222; Fax No. 2835 6559; CIN No. L28120MH1992PLC069252 Email: investor@technocraftgroup.com,

website: www.technocraftgroup.com Notice of the 30th Annual General Meeting, Book Closure and **E-Voting Information**

NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting ('AGM' of the Members of the Company will be held on Monday, September 26, 2022 at 11.30 a.m. (IST) via two-way Video Conferencing ('VC' facility or other audio visual means ('OAVM'), to transact the busines as set out in the Notice of AGM dated August 10, 2022.
The AGM will be held only through VC / OAVM in compliance with the

provisions of the Companies Act, 2013 and circulars dated, April 8 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 and May 5, 2022 ssued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated January 15, 2021. Facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM.

Electronic copies of the Notice and the Annual Report of the Company for Financial Year 2021-22 is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or CDSL/NSDL ("Depositories") and will also be available on the Company's website www.technocraftgroup.com and the website of the stock exchanges.

Any Member holding share(s) in physical mode can register their mail ID by following instructions provided in the Notice and any Membe holding share(s) in electronic mode can register / update e-mail addres with respective Depository Participants "DPs".

The Company has engaged the services of National Depository Services Limited ("NSDL") as the authorized agency for conducting o the e-AGM and for providing e-voting facility. Members can cast their vote online from 9:00 A.M. (IST) on **Thursday, September 22, 2022 to** 5:00 P.M. (IST) on Sunday, September 25, 2022. At the end of remote e-voting period, the facility shall be disabled. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again.

Only those members, whose names are recorded in the Register o Members or in the Register of Beneficial Owners (in case of electroni shareholding) maintained by the depositories as on the 'cut-off date i.e. September 19, 2022 only shall be entitled to avail the facility of emote e-voting.

Members who are holding shares in Physical Form or who have no registered their e-mail address with the Company / Depositories or any person who acquires shares of the Company and becomes Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the 'cut-off date' i.e. Septembe 19, 2022; may obtain the login ID and password by sending a reques to evoting@nsdl.co.in providing Folio no. / DP ID and Client ID.

Further Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books will remain closed from 22th September, 2022 to 26th September, 2022 (both days inclusive) for the purpose of for the purpose of the AGM.

Any query/grievance in relation to remote e-voting can be addresse to the Company Secretary of the Company at the address/telephone fax numbers mentioned above or through e-mail at investor@technocraftgroup.com or send an email to evoting@nsdl.co.ir or call on toll free no: 1800-222-990.

THE COIMBATORE PIONEER MILLS LTD

CIN: U17111TZ1935PLC000026

Regd. Office: Jothipuram Post, Coimbatore - 641047

E-Mail: thecoimbatorepioneermillsltd@gmail.com_

Website: www.coimbatorepioneermills.com

Notice to Shareholders

1. Notice is hereby given that the 87th Annual General Meeting

("AGM") of the Company will be convened at 10.00 AM IST. on

Thursday, the 29th Day of September, 2022 through Video

Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility

to transact the business as set out in the Notice which will be circulated

In view of the continuing Covid-19 pandemic and in compliance with

the applicable provisions of the Companies Act. 2013 and rules

framed thereunder read with General Circular(s) dated 5th May 2020

read with Circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 15th June,

2020. 28th September, 2020, 31st December, 2020, 13th January, 2021

and 05th May 2022 (collectively referred to as "MCA Circulars") issued

by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular(s)"), the Company

has decided to conduct the AGM through VC/ OAVM facility without

2. The Notice of the 87th AGM and the Annual Report for the year

2022, including the Financial Statements for the year ended 31^s

March, 2022 ("Annual Report") will be sent only by e-mail to all

those members, whose e-mail addresses are registered with the

Company/RTA or with their respective Depository Participants

("Depository"), in accordance with the MCA Circular(s) as mentioned

above. Members can join and participate in the 87th AGM through

VC/OAVM facility only. The instructions for joining the 87th AGM and

the manner of participation in the remote e-voting or casting vote through the e-voting system during the 87th AGM are provided in the

Notice of the 87th AGM. Members participating through the VC/OVAM

facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under

3. Notice of the 87th AGM and the Annual Report will be made available

on the website of the Company i.e., www.coimbatorepioneermills.com

4. Shareholders who wish to register their email address/ bank account

a. Shareholders holding shares in demat form are requested to register /

b. Shareholders holding shares in physical form are requested to register

/ update the details in the prescribed Form ISR-1 and other relevant

forms with the Registrar and Transfer Agents of the Company, Link

Intime India Private Limited at https://linkintime.co.in/. Members may

download the prescribed forms from the Company's website at

5. Members holding shares in physical form or who have not registered

their e-mail address with the Company / RTA may cast their vote

remotely on the business as set forth in the Notice of the AGM through

remote e-voting or through the e-voting system during the AGM. The

manner of voting remotely for shareholders will be provided in the

thecoimbatorepioneermillsltd@gmail.com is designated for the

purpose of enabling shareholders to obtain Notice of the 87th AGM. Annual Report and / or login details for joining the 87th AGM through

7. Considering the above, we urge the shareholders to update their e-

mail ID, Bank account details & Permanent Account Number (PAN)

with the Company / RTA/ Depository Participant to ensure receipt of

the Annual Report, and / or any other consideration and other

The above information is being issued for the information and benefit of

all the Members of the Company and is in compliance with the MCA

For The Coimbatore Pioneer Mills Ltd

Sd/

E.Mounagurusamy

Whole time Director

(DIN 01461523)

6. Please note that the email

update the details in their demat account, as per the process advised

section 103 of the Companies Act, 2013.

details may follow the below instructions: -

by their respective depository participant

www.coimbatorepioneermills.com

VC/OAVM facility including e-voting.

communications from the company.

Circular/s.

Date: 01.09.2022

Place: Coimbatore

Notice to the shareholders.

the physical presence of the Members at a common venue.

For Technocraft Industries (India) Limited

Date: September 2, 2022 Place: Mumbai

Dear Member(s).

for convening the AGM.

Neeraj Rai Company Secretary

GARMENT MANTRA LIFESTYLE LIMITED

No.15, Murthys Plaza, Kariagounder Street, Khaderpet, Tirupur-641601.

Email ID: accounts@junctionfabrics.in | Website: www.garmentmantra.com

NOTICE OF THE ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY Notice is hereby given that the Annual General Meeting (AGM) of Garment Mantra Lifestyle Limited ("The company") will be held on 26th September, 2022 at 11:30 a.m. at Swaad Mantra Hotels and Restaurants at No.8, College Road, Tirupui 641602 to transact the business as set out in the notice dated 30th May, 2022 convening the said AGM.

The said Notice of the AGM along with the proxy form and attendance slip has peen sent to the members whose names appeared in the Register of Members Register of Beneficial owners as on close of the business hours 26th August, 2022 maintained by the Depository Participants (DPs) /Company/ Registrar and Share Transfer Agent viz. Bigshare Services Private through permitted mode.

The Notice along with Attendance slip and proxy form are also be available or the website of the company at www.garmentmantra.com, the website of the Stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com. The notice will also be available on the website of Central Depository Services (India) Limited at www.evotingindia.com. All the documents referred in the notice are available at the registered office for inspection during ormal business hours 10.00 am to 4.00 pm on all working days till the date of the said AGM. Even after registering for e-communication, the Members are entitled to receive such communication in physical form upon making a request for the same, by post free of cost. For any communication, the Members may send request to the company's compliance officer e-mail ID <u>companysecretary@junctionfabrics.in</u> or to Registra and Transfer Agent.

A member entitled to attend and vote at the AGM is also entitled to appoint a proxy o attend and vote on a poll instead of himself/herself/itself and the proxy need no be a Member of the Company.

The Company has appointed Mr. G. Vasudevan (Membership No.6699)/CP No 6522). Proprietor -G.V and Associates, Practicing Company Secretary as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and ballot paper at the AGM in a fair and transparent manner

n terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) 2015, and the Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the nstitute of Company Secretaries of India, the members are provided with the facility to cast their vote electronically through the e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) on all the resolutions set forth in the Notice of the AGM, Further it is notified to the members that

. The remote e-voting period commences on 23rd September, 2022 at 9:00 a.m. (IST) and ends on 25th September, 2022 at 5:00 p.m. (IST). The remote Evoting will be disabled by CDSL thereafter and members will not be allowed to vote electronically beyond said date and time.

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. 19th September, 2022 only shall be entitled to avail the facility of remot e-voting or e-voting during the AGM.

Any person who acquires shares of the company and becomes member of the company after dispatch of notice of Annual General Meeting and holding shares as of the cut-off date i.e. 19th September, 2022 may obtain the user ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. If the member is already registered with CDSL for remote e-voting then existing user ID and Password can be used for casting their vote through remote e-voting. The detailed procedure pertaining the User ID and password is provided in the AGM notice.

Members who have already cast their votes by remote e-voting prior to the AGM will have the right to participate at the AGM but shall not be entitled to cast their votes again on such resolutions for which member has already cast the vote through remote e-voting prior to the AGM. Once the members have cast their vote on a resolution, the member shall not be allowed to change it subsequently Members who have not yet registered their e-mail addresses are requested to register the same with their DPs in case the shares are held by them in dematerialized form.

For Garment Mantra Lifestyle Limited

Prem Aggarwal Place: Tirupur Managing Directo

National Securities Depository Limited S NSDL



NOTICE OF THE 10[™] ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 10th Annual General Meeting ("AGM") of the Members of National Securities Depository Limited ("the Company") will be held on Tuesday, September 27, 2022 at 4:00 p.m. IST through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice convening the 10th AGM of the Company.

In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules issued thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("Listing Regulations") read with the Ministry of Corporate Affairs ("MCA" General Circular No. 02/2022 dated May 05, 2022 read with General Circular No. 19/2021 dated December 08, 2021, General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 14/2020 dated April 08 2020 along with SEBI Circular dated May 13, 2022 and other applicable Circulars issued by the MCA and SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars") the AGM of the Company will be held through VC/OAVM.

Further, in accordance with the aforesaid Circulars, the Notice convening the 10th AGM and the Annual Report for the financial year 2021-22 has been electronically sent to all the shareholders whose email addresses are registered with the Company and/or Denository Participant(s) ("DPs")

Instructions for remote e-Voting and e-Voting during the AGM

1. Pursuant to provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide the facility of remote e-Voting to the shareholders, to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM The Company has availed in-house service for facilitating casting of votes by the members using an electronic voting system and for participating in the 10th AGM through VC/OAVM facility along with e-Voting during the AGM.

The remote e-Voting period will commence on Thursday, September 22 2022 at 09:00 a.m. IST and will end on Monday, September 26, 2022 at **05:00 p.m. IST.** Voting through remote e-Voting will not be permitted beyond 5.00 p.m. IST on Monday, September 26, 2022, E-Voting shall also be made available at the 10th AGM and the members attending the meeting who have not casted their vote through remote e-Voting shall be able to vote at the 10th AGM.

The cut-off date for determining eligibility of members for voting through remote e-Voting and e-Voting at the 10th AGM is Friday, September 16, 2022. A person whose name is recorded in the register of members or in register of beneficial owners maintained by Depositories as on Friday, September 16 2022 ("cut-off date") shall only be entitled to avail the facility of remote e-Voting as well as e-Voting at the AGM.

Members who have acquired shares after the dispatch of the Annual Report for the financial year 2021-22 through electronic means and before the cut-of date are requested to refer to the Notice of AGM for the process to be adopted for obtaining the User ID and Password for casting the vote

The manner of remote e-Voting or e-Voting during the AGM for shareholders holding shares in dematerialised mode, and for shareholders who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC/OAVM are also provided in the Notice of the AGM.

Members who have casted their vote through remote e-Voting can participate in the 10th AGM but shall not be entitled to vote again.

The Board of Directors of the Company have appointed Ms. Ashwini Vartak (COP No. 16723), failing her; Mr. Viswanathan S. N. (COP no. 24335); Partners of M/s. S.N. Ananthasubramanian & Co. Practicing Company Secretaries, as the Scrutinizer for conducting voting process in a fair and transparent manner.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in

The Notice of AGM along with Annual Report for the financial year 2021-22, is available on the website of the Company at www.nsdl.co.in.

Shareholders who have not updated their email or KYC details are requested t register/update the details in their demat account, as per the process advised by their DP

The record date for the purpose of determining entitlement of shareholders for the dividend for the financial year 2021-22 is Friday, September 16, 2022. The dividend, if approved by Shareholders, is proposed to be paid within 30 days from the date of AGM.

For National Securities Depository Limited

Date: September 02, 2022 Place: Mumbai

Company Secretary

WEBFIL LIMITED

CIN: L36900WB1979PLC032046 Registered Office: "YULE HOUSE", 8, Dr. Rajendra Prasad Sarani, Kolkata-700001 Phone: 033 2242 8210/8550/1988, 2248 4671; Fax : (033) 2242 1335

E-mail: sneha.kewat@webfilindia.com | Website: www.webfilindia.com COMPLETION OF DESPATCH OF NOTICE OF 42nd ANNUAL

GENERAL MEETING AND ANNUAL REPORT FOR FY 2021-2022 Members are hereby informed that dispatch of the Notice convening the 42nd Annual General Meeting of the Company on Wednesday, 28th September, 2022 at 4.00 p.m. and the Annual Report for the financial year ended 31st March 2022 to the members of the Company has been completed on 2nd September, 2022, in conformity with the regulatory requirements. Pursuant to the MCA and SEBI Circulars and owing to the difficulties involved

Notice of 42nd AGM during the continuing Covid-19 pandemic situation, the same have been sent only in electronic mode to the members whose e-mail address are registered with the Company or the Depository Participant(s) as on 2nd September, 2022. These documents are also available on the Company's website www.webfilindia.com website of CSE Ltd. www.cse-india.com and the notice is additionally available at www.eventing.edl.com. india.com and the notice is additionally available at www.evoting.nsdl.com. In compliance with provisions of the Companies Act, 2013 read with the Rules framed thereunder, duly amended from time to time; SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Resolutions for consideration at the

42nd AGM will be transacted through remote e-voting (i.e. facility to cast vote prior to the AGM) and also e-voting during the AGM, for which purpose the services of National Securities Depository Limited (NSDL) have been engaged by the Company.

Only those Members whose names are recorded in the Register of Members of Department of Register of Reposition Owners, maintained by the

the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Wednesday, 21st September, 2022 will be entitled to cast their votes by remote e-voting or e-voting during the AGM. Those who are not members on the cut-off date should accordingly treat the AGM Notice as for information purposes only.

Remote e-voting will commence at 9.00 a.m. on Sunday, 25th September,

2022 and will end at 5.00 p.m. on Tuesday, 27th September, 2022, when remote e-voting will be blocked by NSDL. Members, who cast their votes by remote e-voting, may attend the AGM but will not be entitled to cast their votes once again.

once again.

Persons who become Members of the Company after sending the AGM Notice but on or before the cut-off date may write to NSDL at evoting@nsdl.co.in or to the Company at sneha.kewat@webfilindia.com requesting for user ID and password for remote e-voting or e-voting during the AGM.

Detailed procedure for remote e-voting and e-voting at the AGM is provided in the Notice of the 42nd AGM. the Notice of the 42nd AGM.

The Company has appointed Shri Manoj Prasad Shaw, Practising Company Secretary (Membership No. FCS 5517), Proprietor of Manoj Shaw & Co., Company Secretaries as the Scrutinizer to scrutinize the e-voting at the 42nd AGM and remote e-voting process in a fair and transparent manner.

In case of any query / grievance with respect to remote e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and remote e-voting user manual for Shareholders available under the 'Downloads' section of NSDL's e-voting website www.evoting.nsdl.com or may contact Mr. Amit Vishal, Senior Manager, NSDL and / or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL, Trade World, "A" Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai - 400013 at toll free no. 1800 1020 990/1800 22 44 30 or at e-mail ID: evoting@nsdl.co.in.

> ORIENTAL RAIL INFRASTRUCTURE LIMITED (Formerly known as Oriental Veneer Products Limited)
>
> CIN: L35100MH1991PLC060686
>
> ffice: Survey No. 49 Village Abrid 1/26 CALE D 1/1/2 CALE

Regd. Office: Survey No. 49, Village Aghai, via Kalyan Railway Station, Thane-421 301, Maharashtra, India Corp. Office: 16, Mascarenhas Road, Mazgaon, Mumbai-400 010, Maharashtra, India.

Tel. No.: 022-61389400 Fax No.: 022-61389401 Website: www.orientalrail.com E-mail: compliance@orientalrail.co.

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING

NOTICE is hereby given that the 31st Annual General Meeting ('AGM') of the Members of Orienta Rail Infrastructure Limited (Formerly known as Oriental Veneer Products Limited) ('the Company'' will be held on Tuesday, September 27, 2022 at 01.30 p.m. Indian Standard Time ('IST') through

Video Conferencing ('VC') / Other Audio-Visual Means ('OAVM'), to transact the business set of

in the Notice of the AGM, forming part of the Annual Report for the financial year ended Marci

n accordance with the circular issued by Ministry of Corporate Affairs dated January 13, 202

read with circulars dated May 05, 2020, April 08, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD, CMD2/CIR/P/2021/11 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 12, 2020, January

15, 2021 and May 13, 2022, respectively, the Notice of the AGM along with Annual Report has been sent in electronic mode on September 02, 2022, to the Members whose e-mail addresses an

ease note that this documents are uploaded on the website of the Company

www.orientalrail.com, National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.cor and the website of BSE Limited ("BSE") at www.bseindia.com.
Pursuant to Section 91 of the Companies Act, 2015 and SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will be closed from Wednesday, September 21, 2022 to Tuesday, September 27, 2022

both days inclusive) for the purpose of payment of dividend for the year ended March 31, 2022

If final dividend on Equity Shares, as recommended by the Board, if declared at the AGM, will b

To all Beneficial Owners in respect of shares held in electronic form, as per details furnished by th

To all Members in respect of shares held in physical form, whose names are on the Company'

Register of Members after giving effect to valid transmission and transposition requests lodge with the Company before the end of business hours on Tuesday, September 20, 2022.

ursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management & dministration) Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standar

in General Meetings, each as amended, the Company is pleased to provide the facility of remot

voting to its Members in respect of the Business to be transacted at the AGM. Additionally, th

ompany is providing facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). The

cility of casting votes by a member using remote e-voting system as well voting on the date of

The remote e-voting shall commence on Saturday, September 24, 2022 (10.00 a. m. IST) an ends on Monday, September 26, 2022 (05.00 p. m. IST). The remote e-voting module shall b

disabled by NSDL for e-voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, h

As shall not be allowed to change it subsequently.

The Members whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial

Owners maintained by the Depositories as on the cut-off date viz. Tuesday, September 20, 2022 will be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting in the AGM.

Any person who has acquires shares of the Company and becomes a Member of the Compan

positories for this purpose as at the end of the business hours on Tuesday, September 20, 2022

registered with the Company / RTA / Depository Participants.

nd also for the AGM of the Company.

he AGM will be provided by NSDL.

aid on or after September 27, 2022 as under :

Place : Kolkata

For WEBFIL LIMITED Sneha Kewat Date: 2nd September, 2022 Company Secretary

through Video Conference ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM'). In compliance with the provisions of the Act, the Listing Regulations read with MCA circulars and SEBI Circulars, the Annual Report of the Company for the Financia

INDOKEM LIMITED

Regd Office: Plot No. 410, Khatau House, Mogul Lane, Mahim (W),

Mumbai - 400016 CIN: L31300MH1964PLC013088

Tel No.: 61236767/61236711 Email: iklsecretarial@gmail.com

website: www.indokem.co.in

NOTICE OF 56th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH

VIDEO CONFERENCE / OTHER AUDIO VISUAL MEANS

In compliance with provisions of the Companies Act 2013 ('Act') and Rules framed

thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations

2015 ('Listing Regulations') read with Circulars of Ministry of Corporate Affairs

('MCA') dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021

(collectively 'MCA Circulars'), and Securities and Exchange Board of India vide Circular No. SEBI/HO/CFD/CMD 1/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 ('SEB

Circulars'), the 56th Annual General Meeting ('AGM') of Members of Indoken

Limited ('Company') shall be held on Thursday, September 29, 2022 at 3:00 PM

lotice is hereby given that:

Year (FY) 2021-22 ('Annual Report') including the Notice of 56th AGM of the Company will be sent to the Members whose email ids are registered with the Company Depository Participants. The Annual Report alongwith Notice of 56th AGM of the Company, will available on the website of the Company at www.indokem.co.in and will also be available on the websites of BSE Limited at www.bseindia.com and NSDL at www.evoting.nsdl.com.

The Members of the Company shall be able to attend the AGM through VC/OAVM only. The Members are requested to carefully read all instructions related to attending the AGM through VC and casting their vote electronically, as mentioned in the notes to the Notice of the AGM.

The Members of the Company who are holding Shares in dematerialised mode physical mode or who have not registered their email id with the Company, can cas their vote electronically on the business set as forth in the notice of the AGM eithe remotely(during remote e-voting period) or during AGM as per the manner provided in the Notice to members.

The procedure for registration of email id to receive future documents through email

The Members holding shares in dematerialised mode are requested to contact their Depository Participant ("DP") for registration of their email id; Members holding shares in physical form may register their email id with Company's Registrar and Share Transfer Agent – M/s. Link Intime India Pvt

(Contact 022 - 49186270) (Email: mt.helpdesk@linkintime.co.in). Members who need assistance before or during the AGM for joining the AGM through VC or for electronic voting, can contact NSDL on: 1800224430 or send a request at evoting@nsdl.co.in.

Ltd. at C-101, 207 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083

For Indokem Limited Rajesh D. Pisal

Place: Mumbai Date: September 3, 2022 Company Secretary

MAHESHWARI LOGISTICS LIMITED

CIN: L60232GJ2006PLC049224

Registered Office: MLL House, Shed No. A2-3/2 OPP. UPL 1st Phase, GIDC, Vap Valsad Guiarat- 396195 Phone: 0260-2431024.Email:info@mlpl.biz/cs@mlpl.biz. Website: www.mlpl.biz

NOTICE TO THE MEMBERS OF THE 16TH ANNUAL GENERAL MEETING

otice is hereby given that the 16th Annual General Meeting of the Company ("AGM") will be held on Friday, September 30, 2022 at 4:00 p.m. IST through Video Conferencing ("VC"). Other Audio-Visual means ("OAVM") in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations). and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No.02/22 dated 5th May, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI') (collectively hereinafter referred as "Circulars"), withou he physical presence of the Members at a common venue, to transact the business as se

In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the Financial year 2021-22 will be sent to those Members whose email addresses are registered with the Company and/or Depository Participant (s) ("Depository")Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of the AGM. Members attending through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act 2013.

The Notice of the AGM and the Annual Report 2021-22 will also be available on the websit of the Company at www.mlpl.biz, website of the stock Exchange, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, respectively and on the website of National Securities Depository Limited at https://www.evoting.nsdl.com.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during AGM ("e-voting"). Members can cast their vote online from Monday, September 26, 2022 (9:00 a.m. IST) till Thursday September 29, 2022 (5:00 p.m. IST) and that the members who do not cast their votes by way of remote e-voting shall be able to exercise their e-voting right during the AGM. The Members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OVAM but shall not be entitled to cast their vote again. Detailed cedure of remote e-voting / e-voting are described in the Notice of the AGM.

Only those members whose names are recorded in the register of members or in the Registe of Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by the depositories as on the "cut-off" date i.e. September 23, 2022 shall be entitled to avail the facility of remote

Books of the company will remain closed from Saturday, September 24, 2022 to Friday September 30, 2022 (both days inclusive) for the purpose of payment of Dividend and for 16th

mbers holding shares in physical form, who have not registered their ema

with the Company/Registrar and Transfer Agent, can obtain the notice of the AGM, Annual Report and/or login details for joining the AGM through VC/OAVM facility including evoting, by sending scanned copy of the following documents by email to cs@mlpl.biz a. signed request letter mentioning your name, folio number and complete address

o. share certificate (front and back):

self-attested copy of PAN Card; and

with the Company.

d. self-attested copy of Aadhaar Card in support of the address of the Member as registered Members holding shares in demat form are requested to undate their email addresses wit

he Board of Directors of the Company, at its meeting held on May 28, 2022, have recommended a dividend of Rs.0.50 paisa per equity share on the face value of Rs.10/- for the year ende

March 31, 2022. Members are also requested to note that pursuant to the provisions of the Finance Act, 2020 the company would be required to deduct tax at source ("TDS") at the prescribed rate in

espect of payment of dividend to its members, resident as well as non-resident, if dividend approved by the shareholders of the company at the AGM. Queries/grievances, if any, with regard to e-voting may be addressed to the Company Secretar

at cs@mlpl.biz or investors@mlpl.biz or call at 8155000688

The record date i.e., September 23, 2022 has been fixed for ascertaining entitlement for the yment of Final Dividend for remote e-voting and attending Annual General Meeting. The above information is being issued for the information and benefit of all the Members

By Order of Boar

Company Secretary & Compliance Office

N. Aparn

For Maheshwari Logistics Limited

Dated: 3.09.2022

quant Mutual Fund Registered Office: 6th Floor, Sea Breeze Building, A. M. Road, Prabhadevi, Mumbai - 400 025.

Tel.: +91 22 6295 5000 E-mail: help.investor@quant.in Website: www.quantmutual.com

Notice-cum-Addendum to the Scheme Information Document ("SID") and Key Information Memorandum ("KIM") of the Schemes of quant Mutual Fund Change in Risk-o-meter

NOTICE IS HEREBY GIVEN THAT, pursuant to SEBI circular no. SEBI/HO/IMD/DF3/CIR/ P/2020/197 dated October 5, 2020 the

Scheme Name Risk-o-meter quant Liquid Fund

The above Risk-o-meter is based on evaluation of risk level of Schemes' portfolio as on August 31, 2022. The Risk-o-meter will be reviewed on a monthly basis and Notice-cum-Addendum about the changes, if any, will be issued. All other details of the Product Labeling and all other features and terms & conditions of the SID and KIM of the Schemes will remain

This Notice-cum-Addendum forms an integral part of the SID and KIM issued for the Schemes read with the addenda issued

For quant Money Managers Limited Sd/-

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS. READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

quant

NOTICE CUM ADDENDUM NO. 13/2022

Risk-o-meter of the following Scheme of quant Mutual Fund is revised as under:

thereunder.

Place : Mumbai Date: 02.09.2022 **Authorised Signatory**

Sd/ Nikhil Arya

after the dispatch of the Annual Report and holding shares as on the cut-off date may approach the Company is requested to follow the procedure as mentioned in the notice or by sending request by an email to evoting@nsdl.co.in. The facility of e-voting during the AGM ("e-voting") can be availed by Members who have no already cast their vote by remote e-voting

A Member can opt for only one mode of voting i.e. either through remote e-voting or e-voting system during the AGM ("e-voting"). . If a Member casts votes by both modes, then voting done through e-voting shall prevail. The detailed procedure for remote e-voting / e-voting at AGM is provided in the Notice of

the 31st AGM. Mr. Shiv Hari Jalan, Practising Company Secretary, has been appointed as the Scrutinizer f conducting the e-voting in a fair and transparent manner.

he result shall be declared not later than 48 hours of from the conclusion of the AGM. Th results declared along with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's websit vw.orientalrail.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com immediately after th result is declared. The Company shall simultaneously forward the results to BSE Limited, where th

securities of the Company are listed. In terms of MCA circular mentioned above, since the physical attendance of members has bee spended with, the facility for appointment of proxies by the members will not be available a Shareholders, who would like to express their views / have questions, may send their questions i

advance mentioning their name Demat account number / folio number, email ID, mobile number a compliance@orientalrail.co.in by September 23, 2022. The same will be replied by the compan Any grievance relating to e-voting, may be addressed to National Securities Depository Limited

Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Pare Mumbai-400 013, E-mail: evoting@nsdl.co.in, Phone No.: (022) 2499 4600 / 1800-222-990.

For Oriental Rail Infrastructure Limited Sonam Gunta

Place: Mumbai Date: September 02, 2022 company Secretary

कॅप्रोलॅक्टम केमिकल्स लिमिटेड

सीआयएन : L24110MH1988PLC049683

नोंदणीकृत कार्यालय: बी-३१, एम.आय.डी.सी., महाड, तालूका महाड, जिल्हा रायगड, पिन ४०२ ३०२.

ईमेल : caprolactam@gmail.com वेबसाइट : www.caprolactum.co.in

३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदान माहिती

रोजी स. ११.०० वा. व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएम

च्या सचनेमध्ये पार पाडण्याकरिता आयोजित केली आहे. कंपनीने शनिवार, दि. ३ सप्टेंबर, २०२२ रोजी एजीएमर्च

सचना ईलेक्टॉनिक मीन्स मार्फत सभासदांना कंपनी /डिपॉझिटरी यांच्यासह नोंदणीकत केली आहे व वेळोवेळी सधारित

सेबी सर्क्युलर दि. १२ मे, २०२० रोजी आयोजित केली आहे. वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल

कंपनीची वेबसाइट <u>http://caprolactam.co.in</u> वरून डाउनलोड करावी व सेंट्रल सीक्युरिटीज डिपॉझिटर्र

लिमिटेड (सीडीएसएल) <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध आहे. कंपनी (व्यवस्थापक व प्रशासन्

नेयम, २०१४ च्या नियम २० सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अनुपालन व सुधारित वेळोवेळी

सेबी (सची अनिवार्यता व मिच्चेन आवश्यकता विनियमन) विनियमन २०१५ अंतर्गत सभासदांना सीडीएसएल द्वारे

प्रदानित ईलेक्टॉनिक मतदान प्रणाली (ई-मतदान) चा वापर करून एजीएमची सचनेमध्ये सर्व ठरावांवर पार

गडण्याकरिता सुविधा प्रदान केली आहे. वरील निर्देशित तरतूद व एमसीए सर्क्युलर्स यांच्या अनुपालन टपाली मतदान

सूचनेची निर्धारित तारीख गुरुवार, दि. २२ सप्टेंबर, २०२२ (निर्धारित तारीखा) आहे. परोक्ष ई–मतदान दि. २५

गर्टेंबर, २०२२ स. ९.०० वा. सुरु होत आहे व दि. २८ सप्टेबर, २०२२ रोजी ५.०० वा. संपेल. ई–मतदानार्च

नेर्धारित तारीखा एजीएममध्ये ई–मतदान मार्फत सुरुवातीला मतदान करता येईल. सभासद मतदानाच्या एका मोड करित

केवळ अर्थात परोक्ष ई-मतदान वा ई-मतदान एजीएममध्ये करू शकतात. सभासदांना एजीएममध्ये परोक्ष ई-मतदान

सुविधेच्या माध्यमातून एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर आपले मत देण्याची संधी असेल. व्हीसी/ ओएव्हीए

मार्फत एजीएममध्ये सहभाग घेण्याकरिता भागधारक एजीएमच्या सचनेमध्ये कंपनीच्या दारे पदानित तपशील व व्हीसी.

ओएव्हीएम सविधा मार्फत एजीएममध्ये सहभागी होउ शकतात व helpdesk.evoting@cdslindia.com

वर विनंती पाठवून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करता येईल. भागधारकांनी कंपनी कायदा अंतर्गत हेतुकरित

हीसी/ ओएव्हीएम मार्फत उपस्थित राहावे. कोणाही व्यक्तीस ज्यांनी कंपनीचे शेअर्स संपादन केलेले आहेत त्यांन

क्र. २०/२०२०, १४/२०२०, १७/२०२० व सर्व अन्य लागू कायदा व सर्क्युलर अनुसार कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय

(एमसीए) द्वारे जारी व भारत सरकार व सीक्युरिटी ॲन्ड एक्सचेंज बोर्ड आफ इंडिया (सेबी) यांच्या अनुसार एजीएमर्च

सचना ईलेक्टॉनिक प्रत व वार्षिक अहवाल २०२२ करिता कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांच्यासह नोंदणीकत आहे

तभासद ज्यांचे नाव सभासदांचे रजिस्टर / लाभार्थी मालक यांची सूची यामध्ये निर्धारित तारीख अनुसार उपलब्ध आहे

। परोक्ष ई–मतदानाकरिता केवळ सक्षम असतील. निर्धारित तारीखे अनुसार सभासदांचे नाव प्रदानित इक्विटी शेअर्सम

प्ये प्रदानित आहे त्यांना मतदानाचा अधिकार आहे. सभासदांनी कृपया माहिती करिता सूचनेमध्ये निर्धारित तारीख

भनुसार परोक्ष ई–मतदान करावे. एखादा व्यक्ती जो निर्धारित तारीखा अनुसार सभासद नसेल तर सदर सूचन

गहितीकरिता असेल व कंपनीचे निबंधक व शेअर ट्रान्सफर एजन्ट पुर्वा शेरेजिस्ट्री (आय) प्रा. लि. $\operatorname{support} (a)$

purvashare.com यांना ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक यावर संपर्क साधावा. ३३ वी एजीएमची सूचना व

वार्षिक अहवाल २०२२ कंपनीची वेबसाइट <u>www.caprolactam.co.in</u> वर व स्टॉक एक्सचेंज वेबसाइट

सीडीएसएल वेबसाइट <u>https://www.evoting.csdl.com</u> वर उपलब्ध आहे. अधिक माहितीकरित

उरावावर एकदा मतदान पार पाडल्यानंतर सभासद पुन्हा मतदान करू शकत नाही किंवा बदल करू शकत नाहीत व तुम्ही

२३०५८५४२/४३ वर संपर्के साधावा. सर्व संबंधित माहितीकरिता ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत श्री. राकेश दळवी, वरिष्ठ

यवस्थापक (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि., ए विंग, २५ वा मजला, मॅराथॉन फ्युचरेक्स,

मफतलाल मिल कंपाउंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल पूर्व, मुंबई ४०० ०१३ येथे ईमेल ... वर संपर्क साधावा व

०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क साधावा. एजीएमचा तपशील कंपनीची वेबसाइट <u>www.caprolactam</u>

co.in व सीडीएसएल <u>www.evoting.cdsl.com</u>, बीएसई लि. <u>www.bseindia.com</u> वर उपलब्ध

helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल लेखी स्वरूपात ०२२–२३०५८७३८ व ०२२

याद्वारे देण्यात येते की, कंपनीची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, दि. २९ सप्टेंबर, २०२

'कॅम्पा कोला'चं पुनरागमन होणार, अंबानींची पडली नजर अन् 'कोका-कोला'ला टक्कर देणाऱ्या ब्रँडला घेतलं विकत!



दिल्ली, 2 (वत्तसंस्था) :भारतात ७० च्या दशकात सॉफ्ट ड्रिंक क्षेत्रात धुमाकूळ घातलेला कॅम्पा कोला ब्रॅंड बाजारात लॉन्च होण्यासाठी सज्ज झाला आहे. रिलायन्स उद्योग कमी समूहाचे सर्वेसर्वा मुकेश रिटेल अंबानी यांनी कॅम्पा कोला ब्रॅंड विकत घेतला आहे. नवी दिल्ली स्थित प्यूअर शीतपेय ड्रिंक्स ग्रुप रिलायन्सनं २२ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. याच प्यूअर ड्रिंक्स ग्रुप अंतर्गत 'कॅम्पा कोला' हे सॉफ्ट ड्रिंक तयार केलं जातं. अंबानींना आता सॉफ्ट ड्रिंक क्षेत्रात एन्ट्री करायची आहे. मग त्यासाठी 'कॅम्पा कोला' हा अतिशय उत्तम मार्ग ठरेल हे अचुक हेरुन अंबानींनी 'कॅम्पा कोला' बनवणाऱ्या कंपनीची खरेदी

आहे. 'कॅम्पा ब्रॅंड' आणि जीएसटी संकलनात टॉप-३ मध्ये; गोव्याचे संकलन ३२ टक्क्यांनी वाढले नवी दिल्ली,

केली आहे. कॅम्पा ब्रॅंडसह

रिलायन्स समूहाने सॉफ्ट

ड्रिंक ब्रँड Sosyo देखील

आपल्या ताब्यात घेतला

दि. २ (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये महाराष्ट्रातील वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) संकलनात २४ टक्के वाढ झाली आहे. सर्वाधिक जीएसटी संकलनाच्या बाबतीत केरळ आणि कर्नाटक या राज्यांसोबत

महाराष्ट्राचा क्रमांक टॉप-३ राज्यांत लागला आहे. गोव्याच्या जीएसटी संकलनात सर्वाधिक ३२ टक्के वाढ झाली आहे. कर्नाटकातील वाढ २९ टक्के, तर केरळातील २६ टक्के राहिली. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या

ऑगस्ट २०२१ मध्ये १५,१७५ कोटी रुपये असलेले महाराष्ट्राचे जीएसटी संकलन ऑगस्ट २०२२ मध्ये वाढून १८,८६३ कोटी रुपये झाले. जीएसटी संकलनातील वार्षिक आधारावरील राष्ट्रीय वृद्धी २८ टक्के राहिली. कोरोना साथ आणि रशिया युक्रेन युद्धामुळे संकटात आलेली अर्थव्यवस्था आता

आकडेवारीनुसार

सुधारत असल्याचे संकेत जीएसटी संकलनातील वाढीतन मिळत आहेत. उत्तर प्रदेशसारख्या काही मोठ्या राज्यांच्या जीएसटी संकलनातील वृद्धी मंद राहिली. उत्तर प्रदेशातील वृद्धी १४

टक्के, बिहारातील २३ टक्के आणि पश्चिम बंगालमधील वृद्धी २५ टक्के राहिली. मागील सलग ६ महिन्यांत जीएसटीचा महसूल १.४ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिला आहे. या वर्षी ऑगस्ट २०२२ पर्यंत मागच्या वर्षीच्या तुलनेत जीएसटी महसुलातील वृद्धी मजबूत राहिल्याचे दिसून आले. आर्थिक पुनरुत्थान आणि अनुपालनाबाबत करण्यात आलेल्या

उपाययोजनांचा हा

देशाचे जीएसटी

परिणाम आहे. संपूर्ण

संकलन १,४३,६१२

कोटी रुपये राहिले.

'कॅम्पा कोला' हे १९७० आणि १९८० च्या दशकात दोन लोकप्रिय शीतपेय ब्रॅंड होते. १९९० च्या दशकात 'कोका–कोला' 'पेप्सिको'च्या प्रवेशानंतर या बॅंडची लोकप्रियता शेवटी झाली. आता या ऑक्टोबरमध्ये कोला, लिंबू आणि ऑरेंज फ्लेवर्समधील

बाजारातील तज्जानी दिलेल्या माहितीनुसार सुधारित कॅम्पा ब्रॅंड आता शीतपेयांच्या बाजारपेठेतील अग्रगण्य अशा पेप्सी आणि कोका-कोलाला देऊ शकतो. नवीन उत्पादन देशभरातील रिलायन्स रिटेल स्टोअर्स, जिओमार्ट आणि किराणा स्टोअर्सवर उपलब्ध असणार आहे मुंबईस्थित पेय उत्पादक प्युअर ड्रिंक्स ग्रुप हा १९४९ ते १९७० पर्यंत भारतात कोका-कोलाचा एकमेव वितरक होता.

पलब्ध नाही याची कपया नोंद घ्यावी.

कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे

नॅशनल स्टॅंडर्ड (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: ४१२, ४ था मजला, १७ जी वर्धमान चेंबर्स, कावासजी पटेल रोड,

हार्निमन सर्कत्, फोर्ट, मुंबई ४०० ००१. सीआयएन : L27109MH1962PLC265959 वेबसाइट : www.nsil.net.in

ईमेल : investors.nsil@lodhagroup.com दूर. +९१ २२ ६७७३७३७३ फॅक्स : +९१ २२ २३०२४४२

५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व बुक क्लोजर

ईमेल आयडीवर सभासदांना ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठविली आहे. सभासद कंपनीच्या द्वारे उपलब्ध प्रत्यक्ष दस्तावेजांची प्रत्यक्ष प्र

उपलब्ध नाहा याचा कृपया नार ध्यावा. भामतर्वाने कृपया व्यवश्च प्रत वा डिक्सरेरियलाईण्ड स्वरूपातील प्रत निर्धारित तारीखा अनुसार शुक्रवार, दि. २३ सप्टेंबर, २०२२ रोजी एजीएमच्या ठिकाणी सदर व्यतिरिक्त नॅशनल सीक्युरिटीज डिपॉडिस्टरी लिमिटेड (एनएसडीएल) मार्फत इंलेक्ट्रानिक मतदान प्रणाली मार्फत सूचनेमध्ये पार पडलेल्या समान्य व विशेष व्यवसायांवर ईलेक्ट्रानिकली मतदान करावे. (परोक्ष ई-मतदान) सल समामदानो कृपया सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर ईलेक्ट्रानिक सीम्स मार्फत मतदान करता येईल. १. एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर ईलेक्ट्रानिक सीम्स मार्फत मतदान करता येईल.

, पराब हुं-भतदान कालावया माठावार (द. एउ संस्था, २०२२ राजा स. १,०० वा. सुरु हात आहे. १. परीब हुं-भतदान मृत्यार, दि. २१ सप्टेंबर, २०२२ रोजा साथ ५,०० वा. बंद होत आहे. १. सभासदांना निर्धारित तारीख शुक्रवार, दि. २३ सप्टेंबर, २०२२ अनुसार दूंलेक्ट्रॉकिक मीन्स मार्फत मतदान करता वेईल. १. ज्या सभासदांचे इंगेल आयर्डी नॉटणीकृत नाही आहेत त्यांनी एकीएमच्या सूचना/ वार्षिक अहवाल प्राप्त करण्याकरिता र सुचनेमध्ये पार पडलेल्या ठरावांवर निर्धारित तारीख अर्थात शुक्रवार, दि. २३ सप्टेंबर, २०२२ रोजी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदा नांगीन आयार्डी व पासवर्ड करोट करता येईल.

. जे सभासद कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपंट्ससह संबंधित पॅन अद्ययावत केले नसतील त्या सभासदांना एजीएमच्या टीप मध्ये प्रदानि

कंपनी/ आरटीए अनुसार संपर्क साधावा. ए) एजीएमच्या दाय्यान ई-मतदानाकरिता प्रक्रिया एजीएमच्या तारखेपूर्वी ई-मतदा-कालावधी दरम्यान परोक्ष ई-मतदानाकरिता निर्वेशित सूचनेनुसार राहील. एजीएमच्या ठिकाणी ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली सुविध प्रदान केली आहे व सभासदांनी व्हीसी/ ओएवहीएम मार्फत एजीएम मध्ये उपस्थित राहावे जे परोक्ष ई-मतदानाद्वारे मतदान करण्यार

प्रदान करना आहं व सभासताना व्यसा/ आएवहाएम माफत एजाएम मध्य उपास्थत राहाव ज पराक्ष इ-मतदानाहार सतदान करण्यार उपस्थित असतील त्यांना ई-मतदान मार्फत एजीएमच्या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार आहे. बी) कंपनीने सभासदांना परोह ई-मतदान प्रणाली मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये पार पहलेल्या व्यवसायांवर त्यांचे मतदान करण्याची सुविधा प्रदान केली आहे. सी एजीएमच्या ठिकाणी उपलब्ध ई-मतदान मार्फत मतदानाकरिता सुविधा पूर्वी मतदान केले नाही आहे व डी) परोक्ष ई-मतदाना मार्फत मतदान पर पाडण्याकरिता विस्तृत प्रक्रिया एजीएमच्या दरम्यान ई-मतदान कालावधी दरम्यान एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित करू

. एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट www.nsil.net.in_ वर एनएसडीएल वेबसाइट www.evoting.nsdl.com व

उपलब्ध आह.

्. जर ई-मतदानाच्या संबंधात कोणत्याही चौकशी वा तक्रागैकरिता समासदांनी ईमेल evoting@nsdl.co.in व संबंधित ईमेल
investors.sel@lodhagroup.com वर ईलेक्ट्रॉनिक मीन्स द्वारे मतदानाकरिता जोडल जावे.
कंपनीन श्रवण गुप्ता (सीजोपी क्र. ९९९०) यांना प्रंवरीसिंग कंपनी सचिव म्हणून नियुक्त केले आहे व रितूल परमार (सीजोपी
क्र. १४८४५) ई-मतदान प्रक्रियेमध्ये पितीसक हम्शून स्थष्ट व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता नियुक्त केले आहे.
कंपनीच्या सभासतीचे रिकास्ट्र व शेकर ट्राम्यफ रिकास्ट्र शनिवार, वि. २४ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, वि. ३७ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही
दिवस समाविष्ट) दरम्यान कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुकरिता बंद राष्टील.

आगम कापटल लामटड

सीआयएन: L65990MH1991PLC064631

दूर. क्र. : +९१-७४००१८६१२१ वेबसाइद : www.aagamcapital.com ईमेल : aagamcltd@gmail.com

ांदणीकृत कार्यालय : जागा क्र. २, १ ला मजला, रहिमतुला हाउस, ७ होमजी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४०० ००१, महाराष्ट्र

पुचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) कंपनी कायदा, २०१३

(ॲक्ट) च्या सर्व लागू तरतूद सहवाचन नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांच्याद्वारे प्रदानित व्हिडीओ . कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ऑएव्हीएम) मार्फत बुधवार, दि. २८ सप्टेंबर, २०२२ रोजी दु.

१२.३० वा. आयोजित केली आहे व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन

नावश्यकता) विनियमन, २०१५ च्या नियम अंतर्गत जारी सामान्य सर्क्युलर क्र. दि. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल,

२०२० व ५ मे, २०२० अनुक्रमे व दि. १३ जानेवारी, २०२१, १३ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ व ५ मे,

२०२२ (एकत्रितरित्या एमसीएँ सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) यांचे मंत्रालय यांच्याद्वारे जारी सर्क्युलर अनुपालन व अन्य लागृ

तरतद यांच्यासह कॉर्पोरेट अफेअर्स यांचे मंत्रालय व सर्क्यलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर

पी/२०२०/७९ दि. १२ मे. २०२०. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि. १५

जोनवारी, २०२१ व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि. १३ मे, २०२२ सीक्युरिटीज

ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी सर्क्युलर) द्वारे जारी व सदर एजीएम सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर विचा

वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची सूचना व संबंधित सर्क्युलर्स सहवाचन

अनुपालन वित्तीय अहवालासह, संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षा अहवाल व अन्य आवश्यक दस्तावेज

ईलेक्ट्रॉनिक प्रत सर्व सभासद यांना कंपनी वा डपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडीवर दि. ०३

. सप्टेंबर, २०२२ रोजी प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात धारक शेअर्सना कंपनीच्या सभासदांना पाठविण्या

आली आहे. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट अर्थात <u>www.aagamcapital.com</u> वर उपलब्ध आहे व स्टॉक

. कंपनी (व्यवस्थापक व प्रशासन) नियम. २०१४ च्या नियम २० सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०

अनुपालन व सुधारित वेळोवेळी सेबी (सुची अनिवार्यता व पिमचेन आवश्यकता विनियमन) विनियमन २०१५ अंतर्गत

तभासदांना सीडीएसएल द्वारे प्रदानित ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई–मतदान) चा वापर करून एजीएमची सूचनेमध्ये

सर्व ठरावांवर पार पाडण्याकरिता सुविधा प्रदान केली आहे. वरील निर्देशित तरतुद व एमसीए सर्क्युलर्स यांच्या अनुपाल

टपाली मतदान सचनेची निर्धारित तारीख अनुसार ईलेक्टॉनिक मतदान पुणाली मार्फत ३० व्या एजीएमच्या सचनेमध्ये पार

पडलेल्या ठरावांवर ईलेक्ट्रॉनिकली मतदान एजीएममध्ये करू शकतात. सभासदांना दि. २१ सप्टेंबर, २०२२ रोजी

ई-मतदान कालावधीची सुरुवात रविवार, दि. २५ सप्टेंबर, २०२२ रोजी स. १०.०० वा. भाप्रवे सुरु होत आहे व

. गंगळवार दि. २७ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं, ५,०० वा. बंद होत आहे. ई-मतदान मोड्यल सीडीएसएल दारे म

तदानानंतर अकार्यरत करण्यात येईल. ई–मतदान सदर तारीखा व वेळेनंतर करता येणार नाही. मतदान एकदा सभासद

गांच्याद्वारे ईलेक्ट्रॉनिकली पार पडले की सभासद त्यामध्ये पुन्हा बदल करू शकत नाहीत. सभासदांना निर्धारित अनुसार

शेअर्स धारक असन त्यांचे ईलेक्टॉनिकली ई-मतदान सविधा मार्फत एजीएमच्या व्यवहारांवर करण्यास होत आहे. ज्या

सभासदांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाही आहेत त्यांनी एजीएमच्या सूचना/ वार्षिक अहवाल प्राप्त करण्याकरिता सदर सूचनेमध्ये पार पडलेल्या ठरावांवर ई–मतदानाकरिता लॉगीन क्रेडेंशिअल्स प्राप्त करण्याकरिता नोंदणीकरण करावे. जर

. होणतेही मतदान भागधारक यांच्याद्वारे ई-मतदान मार्फत व्हीसी / ओएव्हीएम सविधांच्या मार्फत सभेमध्ये उपस्थित

नव्हते ते त्यांचे मतदान सभेमध्ये उपस्थित भागधारक यांना सभेच्या ठिकाणी ई–मतदानाच्या सविधेकरिता अवैध मानले

एंडादा व्यक्ती कंपनीचा सभासद असेल त्यास कंपनी ईलेक्ट्रॉनिकली सूचना पाठवेल व निर्धारित तारीख दि. २१ सप्टेंबर,

२०२२ अनुसार शेअर्स धारक असल्यास ३० व्या एजीएमच्या सूचनेमध्ये विहित अटी मार्फत लॉगीन आयडी/युज

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता तपशील परोक्ष ई–मतदान/ई–मतदान मार्फत सदर मार्फर

जर वैयक्तिक भागधारक /सभासद हे प्रतिभृती धारक असतील तर डिपॉझिटरी अर्थात एनएसडीएल/सीडीएसएल मार्फत

२२ ४४३० वर सपंर्क साधवा

जर ई-मतदानाच्या संबंधात कोणत्याही चौकशी वा तक्रारीकरिता सभासदांनी Frequently Asked Questions

(FAQs) व ई-मतदान मॅन्युअल वर उपलब्ध <u>www.evotingindia.com</u> हेल्प सेक्शन अंतर्गत संपर्क

सूचना देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर रजिस्ट्रर गुरुवार, दि. २२ सप्टेंबर, २०२२ ते

बुधवार, दि. २८ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुकरित

जर ई-मतदानाच्या संबंधात कोणत्याही चौकशी वा तक्रारीकरिता सभासदांनी Frequently Asked Questions

(FAQs) व ई-मतदान मॅन्युअल वर उपलब्ध <u>www.evoting.nsdl..com</u> हेल्प सेक्शन अंतर्गत संपर्क

सभासद जर कोणत्याही तांत्रिकी अडचणींचा सामना करत असतील

त्यांनी एनएसडीएल हेल्पडेस्क वर संपर्क साधावा वा evoting@nsdl.

co.in वर विनंती पाठवून टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९० व १८०

सभासद जर कोणत्याही तांत्रिकी अडचणींचा सामना करत असतील त

त्यांनी सीडीएसएल हेल्पडेस्क वर संपर्क साधावा वा helpdesk.

evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून टोल फ्री क्रमांक

आगम कॅपिटल लिमिटेडकरित

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

कविता जैन

०२२-२३०५८७३८ वा ०२२-२३०५८५४२-४३ वर संपर्क साधावा.

हेल्पडेस्क तपशील

एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित एजीएम पहावी. सभासदांनी कृपया काळजी घ्यावी

र्जीएमच्या ठिकाणी परोक्ष ई–मतदान वा ई–मतदान मार्फत ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत मतदान करणे आवश्यक आहे

विनीमय करण्याकरिता एजीएम एमसीए द्वारे तीन महिने सामान्य विस्तार मंजर केली आहे

एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com वर उपलब्ध आहे

आयडी व पासवर्ड प्रक्रिया सक्षम करता येईल

एनएसडीएल समवेत डिमॅट स्वरूपातील

सीडीएसएल समवेत डिमॅट स्वरूपातील

वैयक्तिक भागधारक प्रतिभूती

. वैयक्तिक भागधारक प्रतिभृती

लॉगीन टाईप

बंद गहील

दिनांक: २९.०८.२०२२

ठिकाण : मुंबई

नॉगीन करावे व संबंतित हेल्पडेस्क वर संपर्के साधावा:

नॅशनल स्टॅंडर्ड (इंडिया) लिमिटेडकरित

मधूर मित्तर कंपनी सचिव व अनुपालन अधिकार

. परोक्ष ई-मतदान कालावधी मंगळवार दि. २७ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ९.०० वा. सुरु होत आहे

रामगोपाल पॉलीटेक्स लिमिटेड

सीआयएन : L17110MH1981PLC024145 नोंदणीकृत कार्यालय : ग्रीनटेक्स क्लीअरिंग हाउस, बी-१, २व३, गोसरानी कंपाउंड, रेहनाल गाव, भिवंडी, जिल्हा ठाणे ४२१ ३०२.

कॉर्पोरेट कार्यालय : ७०१, तुलसियानी चेंबर्स, फ्री प्रेस जरनल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१. दूर. +९१ २२८३४८३८ फॅक्स : +९१ २२२२८५१०८५

वाद्वारे सचना देण्यात येत आहे की. रामगोपाल पॉलीटेक्स लिमिटेडच्या सभासदांची एकेचाळीसवी (४१वी) वार्षि साधारण सभा (एजीएम) ४१ व्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी दु. २.०० वाजता (भा. प्र. वे.) व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) वा अदर ऑडिओ व्हिज्युअ मीन्स (ओएव्हीएम) च्या माध्यमातून ४१ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर आयोजित करण्यात येत आ कंपन्या कायदा, २०१३ व त्याअंतर्गते संस्थापित यांच्याद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक दि. ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल २०२०, ०५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ०८ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ व ०५ मे, २०२२ व से सर्क्युलर दि. १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ (एकत्रितरित्या सर्क्युलर म्हणून संदर्भित) यांच्य अनुपालनांतर्गत एजीएम आयोजित करण्यात येत आहे. सभासदांनी ॲक्टच्या अनुच्छेद १०३ अंतर्गत कोरमच

कंपनीची ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधातील सूचना

. नॉकिंगकरिता व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहावे. एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२१–२२ करिताचा वार्षिक अहवाल ईलेक्ट्रॉनिक प्रत कंपनी / रजिस्ट्रर व शेअर ट्रान्स एजन्टस (आरटीए)/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांना नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठविण्यात आली आहे. सदर एमसीए . नेबी सर्क्युलर अंतर्गत वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवणे आवश्यक आहे. सभासदांनी व्हीसी/ओएव्हीएम सुवि मार्फत केवळ ४१ व्या एजीएममध्ये सहभागी व्हावे. ४१ वी एजीएमची व ४१ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित ई**-**मत् प्रणाली मार्फत मतदान व परोक्ष ई-मतदानामध्ये भाग घेण्याकरिता व ४१ व्या एजीएममध्ये जोडण्याकरिता माहिती.

१९ व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.ramgopalpolytex.com</u> वर, सेंट्र डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) <u>www.evotingindia.com</u> व बीएसई लिमिटे

कंपनीने ३१ मार्च, २०२२ रोजी अखोरकरिता वित्तीय वर्षाकरिता ई−मतदान व ४१ व्या एजीएममध्ये उपस्थित राहण्याकि सभासदांनी निर्धारित तारीख अनुसार शुक्रवार, दि. २३ सप्टेंबर, २०२२ निश्चित केली आहे

न्या सभासदांनी आपले ई–मेल आयडी डिपॉझिटरीजकडे नोंदवलेले नसतील त्यांच्याकरिता एजीएमच्या सूचनेत विहि उरावांवर ई-मतदानाकरिता युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करणे व त्यांनी कंपनी/ आरटीए/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सर

सभासद जे प्रत्यक्ष स्वरूपात भागधारक आहेत त्यांनी कंपनीस लेखी स्वरूपात कंपनीसह त्यांच ईमेल आयडी नोंदणीकरण/ अद्ययावत करावे ही विनंती व investor@ bigshareonline.com वर ईमेल पाठवून कंपनीचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट बिग शेअर सर्व्हिसेस प्रा. लि. पत्ता एस६-२, ६ वा मजला, पिनकाल बिझीनेस पार्क, अहुर सेंटरच्या पुढे, महाकाली केव्ज रोड, अधेरी पूर्व मुंबई ४०० ०९३ येथे विहित स्वरूपात फॉर्म आयएसआर-१मधील सदर तपशील पाठवावा. सदर प्रपत्र कंपनीचे आरटीए www.bigshareonline.com वर उपलब्ध आहे व कंपनीची वेबसाइट

उपलब्ध

investor@ramgopalpolytex.com वर ईमेल पाठवावा. भागधारक जे डिमॅट धारक शेअर्स धारक असतील त्यांनी त्यांचे ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक व बँक तपशील अद्ययावत करावे तसेच त्यांचे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स समवेत अद्ययावत करावे.

www.ramgopalpolytex.com

तभासदांना ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली मार्फत ४१ व्या एजीएमच्या सुचनेमध्ये प्रदानित व्यवसायांवर ४१ व्या एजीए म्यान परोक्षरित्या मतदान करण्याची संधी दिली आहे. ४१ व्या एजीएमची सूचनेमध्ये प्रदानित ४१ व्या एजीएमच्या दरम्य

परोक्ष ई-मतदान व ई-मतदानाचे स्वरूप रामगोपाल पॉलीदेक्स लिमिदेडकरि

मनोरमा याद दिनांक : ०२ सप्टेंबर, २०२२ कंपनी सचिव व अनुपालन अधिका आयसीएसआय सभासदत्व क्र. ए३६६१

सनाथनागार एन्टरप्रायजेस लिमिटेड

ठिकाण : मुंबई

दिनांक: ०३.०९.२०२२

सोआवएस : L99999MH1947PLC0252768 नोंदणीकृत कार्यालय : ४१२, ४ था मजला, १७ जी वर्धमान चेबसे, कादासजी एटेस रोड, हॉर्निमन सर्कल, फोरे. मुंबरें १५०० ०४, वेबसाय : www.sandhnagar.in र्हमेल : invesotrs.sel@lodhagroup.com तुर. ०९१ २२ ६७७३७३७३ केसस : ०११ २२ २३०१४४२०

७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व बुक क्लोजर

सुना बाहारे रेण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ७५ वी वार्षिक सर्वसाध्या एसा (पूर्वाप) युक्रवार, दि. ३० सप्टेंबर, २०२२ राजी २.०० वा. किंद्रीओ कंपनीच्या सभासदांची ७५ वी वार्षिक सर्वसाध्या सभा (प्रात्त्रीण) कुक्रवार, दि. ३० सप्टेंबर, २०२२ राजी २०० वा. किंद्रीओ कंपनेम्य्ये निर्देशित व्यवहारांवर विचार विनीमय करण्याकारिता आयोजित केली आहे. लागू कायदा व विविध सम्यूंलर अनुपालन मिनीस्ट्री ऑफ कॉयीर्ट अफेअर्स (एससिए) सम्बुल्त कंपने कायदा, २०१३ व नियमांच्या तरत्त्री सहवचान व नियम अनुसार सामान्य सम्बुल्त कंपने १९/२०२० वि. ६ मे. २०२० व १३ एफिल, २०२०, सामान्य सम्बुल्त कंपने २०२० दि. ५ मे. २०२० व १३ एफिल, २०२०, सामान्य सम्बुल्त कंपने १९/२०२० वि. ६ मे. २०२० व १३ एफिल, २०२०, सामान्य सम्बुल्त कंपने १९/२०२० वि. ६ मे. २०२० व १३ प्रात्त्र कंपने विचार सम्बुल्त कंपने १९/२०२० वि. ५ मे. २०२० व १३ प्रात्त्र कंपने विचार सम्बुल्त कंपने १९/२०२० वि. ६ मे. १०२० व १० प्रात्त्र कंपने विचार कंपने १९ विचार विचार

आह. दि. ३१ मार्च, २०२२ अखेर वित्तीय वर्ष अखेरकरिता एजीएम व वार्षिक अहवालाची सूचनेची ईलेक्ट्रॉनिक प्रत पाठविण्यात आली आहे व दि. ०२ सप्टेंबर, २०२२ रोजी पूर्ण केली आहे. सर्व समासदांचे ईमेल आयडी कंपनी/ डिपॉझिटरीज यांच्यासह नांदणीकृत ईमेल आयडीकर सभासतांच ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठविली आहे. समासद कंपनीच्या द्वारे उपलब्ध प्रत्यक्ष दस्तावेजांची प्रत्यक्ष प्रत उपलब्ध मार्च पावाची कृत्यवा नीद प्रयाची.
.सभासतांची कृत्यवा प्रत्यक्ष प्रत्य व विमटेरियलाईन्ड स्वरूपात पाठविली प्रत्यक्ष प्रति अर्थारत असूसर राष्ट्रकता, दि. २३ सप्टेंबर, २०२२ रोजी

एजीएमच्या ठिकाणी सदर व्यतिरिक्त नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मार्फत ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाल मार्फत सुचनेमध्ये पार पडलेल्या समान्य व विशेष व्यवसायांवर ईलेक्ट्रॉनिकली मतदान करावे. (परोक्ष ई–मतदान) सर्व सभासदांन

मच्या सुचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर ईलेक्टॉनिक मीन्स मार्फत मतदान करता येईल

लॉगीन आयडी व पासवर्ड जनरेट करता येईल.

एजाएमच्या सूचनमध्य पार पडलाच्या व्यवसायावर इलक्ट्रानक मान्स माणत मतावत करता यहत.
 परोक्ष ई-मतवान मालावधी माण्यव्या दि. २७ अप्टेबर, २०२२ तेवी सा. १. ०० वा. कुंट होत आहे.
 परोक्ष ई-मतवान गुरुवार, वि. २९ सप्टेबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. बंद होत आहे.
 सभासवांना निर्धारित तारीख शुक्रवार, वि. २२ सप्टेबर, २०२२ असुसार ईलेक्ट्रिनिक मीन्स मार्फत मतवान करता येईल.
 ज्या सभासवांच क्रिमाल आयडी नोटणांकृत नाति आतेल त्यांनी उप्तिणच्या सूचनो म्यार्थिक अहवाल प्राप्त करण्याकरिता सदर सूचनोमध्ये पार पडलेल्या ठ्यावांचर निर्धारित तारीख अर्थात शुक्रवार, वि. २३ सप्टेबर, २०२२ रोजी एजीएमच्या सूचनोमध्ये प्रवानित

लागान आयढा व पासवड जनरट करता यहल. ६. जे समासद करानी, डिपाडिटर पार्टिसप्ट्रसह संबंधित पैन अद्ययावत केले नसतील त्या समासदांना एजीएमच्या टीप मध्य प्रवानित कंपनी/ आरटीए अनुसार संपर्क साधावा. ए) एजीएमच्या दरम्यान ई-मतदानाकरिता प्रक्रिया एजीएमच्या तारखेपूर्व ई-मतदान कालावधी दरम्यान परोश्च ई-मतदानाकरिता निर्देशित सूचनेनुसार राहित पुजीएमच्या ठिकाणी ईलेक्ट्रनिक सतदान प्रणाल सूचिया प्रवान केले आहे व सभासदानी व्हेसिंग ऑपएसिएम मार्फत एजीएम च्ये उपस्थित राहावे जे परोश्च ई-मतदानादोर सत्वाव करणसार उपस्थित असतील त्यांना ई-मतदान मार्फत एजीएमच्या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार आहे. डी) कंपनीन सभासदां-

ा प्रशास के प्र

करून कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला आह.

७. प्रवीएपची सुचना कंपनीची बेबसाइट thttp://www.sanathanagar.in वर एनएसडीएल वेबसाइट

www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

८. जा ई-मतरवानच्या संबंधात कोणाव्याती चीकशी वा तकारीकरिता साभावदांनी ईमेल evoting@nsdl.co.in व संबंधित

ईमेल investors.scl@lodhagroup.com वर ईलेक्ट्रॉनिक मीम्स द्वार मतदानाकरिता जोडले जावे.

कंपनीने श्रवण गुप्ता (सीओपी क्र. ९९९०) यांना प्रवटीसिंग कंपनी सचिव म्हणून तिमुक्त केले आहे व रितृत प्रमास सीओपी

क्र. १४८४५) हें-मतदान प्रक्रियेमध्ये परिनीक्षक म्हणून स्पष्ट व पारदर्गक पदतीने पार पाडण्याकरिता निवृक्त केले आहे. कंपनीच्या सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर रजिस्ट्रर मंगळवार, दि. २० सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, दि. ३० सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुकरिता बंद राहील.

हितेश मारथाव कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी सभासदत्व क्र. ए१८२०३

वीक्स एन्टरटेनमेंट लिमिटेड

सीआयएन : L93000MH1993PLC072467 नोंदणीकृत कार्यालय: ताराबाई हॉल, १ ला मजला, शिवप्रसाद बिल्डींग, ९७. मरिन डाईव्ह, मुंबई - ४०० ००२, महाराष्ट्र दूर. +९१-०२२-२२८४२१२७

चेबसाइद : www.52weeksenterainment.com ई-मेल : 52weeksentltd@gmail.com सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) ्र त्र्या सर्व लागू तरतूद सहवाचन नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांच्याद्वारे प्रदानित व्हिडीओ कॉन्फरेंसिंग् (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत बुधवार, दि. २८ सप्टेंबर, २०२२ रोजी दु. २.३० वा. आयोजित केली आहे व सीक्यरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या नियम अंतर्गत जारी सामान्य सर्क्युलर क्र. दि. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल. २०२० व ५ मे, २०२० अनुक्रमे व दि. १३ जानेवारी, २०२१ (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) यांचे ांत्रालय यांच्याद्वारे जारी सर्क्युलर अनुपालन व अन्य लागू तरतूद यांच्यासह कॉर्पोरेट अफेअर्स यांचे मंत्रालय व सर्क्युल क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि. १२ मे. २०२०. सेबी/एचओ/सीएफडी, प्तीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि. १५ जानेवारी, २०२१ व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय (सेबी) (एकत्रितरित्या सेबी सर्क्युलर म्हणून संदर्भित) द्वारे जारी व सदर एजीएम सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांव विचार विनीमय करण्याकरिता एजीएम एमसीए द्वारे तीन महिने सामान्य विस्तार मंजूर केली आहे.

वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता एजीएमची सचना व वार्षिक अहवालाची सुचना व संबंधित सर्क्युलर्स सहवाचन अनुपालन वित्तीय अहवालासह, संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षा अहवाल व अन्य आवश्यक दस्तावेज ईलेक्ट्रॉनिक प्रत सर्व सभासद यांना कंपनी वा डपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडीवर दि. ०३ सप्टेंबर. २०२२ रोजी प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात धारक शेअर्सना कंपनीच्या सभासदां पाठविण्यात आली आहे. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट अर्थात www.52weeksentertainment com वर उपलब्ध आहे व स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर उपलब्ध आहे

सूचना याद्वारे देण्यात येते की, सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४ व कंपनी कायदा, २०१३ च्या अनच्छेद १०८ अंतर्गत कंपनीने परोक्ष ई-मतदान सविधा (परोक्ष इई-मतदान) सर्व नभासदांना एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या ठरावांवर मतदान करण्याकरिात आयोजित केले आहे. त्यानुसार कंपनीने एजीएमच्या दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत मतदान करावे. दि. २१ सप्टेंबर, २०२२ रोजी एजीएमच ठिकाणी परोक्ष ई–मतदान व ई–मतदान मार्फत ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत निर्धारित तारीख नियुक्त केली आहे.

ारोक्ष ई-मतदान रविवार, दि. २५ सप्टेंबर, २०२२ स. १०.०० वा. सरु होत आहे व मंगळवार, दि. २७ सप्टेबर

२०२२ रोजी ५.०० वा. संपेल परोक्ष ई-मतदानाची निर्धारित तारीखा नंतर मतदान वरील निर्देशित तारीखा व वेळेनंतर अकार्यरत करण्यात येईल. सभासद मतदानाच्या एका मोड करिता केवळ अर्थात परोक्ष ई–मतदान वा ई–मतदान र्जीएममध्ये करू शकतात. सभासदांना एजीएममध्ये परोक्ष ई–मतदान सुविधेच्या माध्यमातून एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर आपले मत देण्याची संधी असेल.परोक्ष ई-मतदान प्रक्रियेमध्ये सक्षम भागीदारी मिळविण्याकरित नभासद ज्यांचे नाव एजीएमच्या सूचनेमध्ये पाठवणी पूर्ण झाली नाही त्यांचे संबंधित सर्क्युलर्स यांच्या अंतर्गत ईमेल भायडीच्या नोंदणीकरणाकरिता कंपनीच्या त्यांच्या रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट्स (आरटीए) सह कंपनी योग्य व्यवस्थ करेल. कोणाही व्यक्तीस ज्यांनी कंपनीचे शेअर्स संपादन केलेले आहेत त्यांना सीडीएसएलच्या वेबसाइट वर कंपनीची वेबसाइट वर परोक्षा ई–मतदान माहिती प्रकाशन केली आहे व निर्धारित तारीखा अनुसार एजीएमची सुचना व शेअर्स एखादी व्यक्ती कंपनीची सभासद असेल त्यांना सुचना ईलेक्टॉनिकली निर्धारित तारीख अनुसार दि. २१ सप्टेंबर, २०२२

रोजी पाठविण्यात येईल व २९ वी एजीएमची सूचनेमध्ये निर्देशित लॉगीन आयडी/ युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे असेल व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता तपशील परोक्ष ई–मतदान/ई–मतदान मार्फत सदर मार्फत

रजीएमच्या सुचनेमध्ये प्रदानित एजीएम पहावी. सभासदांनी कृपया काळजी घ्यावी जर वैयक्तिक भागधारक /सभासद हे प्रतिभूती धारक असतील तर डिपॉझिटरी अर्थात एनएसडीएल/सीडीएसएल मार्फर

लॉगीन करावे व संबंति हेल्पडेस्क वर संपर्के साधावा:

लागीन दाईप	हेल्पर्डस्क तपशील
एनएसडीएल समवेत डिमॅट स्वरूपातील वैयक्तिक भागधारक प्रतिभूती	सभासद जर कोणत्याही तांत्रिकी अडचणींचा सामना करत असतील तर त्यांनी एनएसडीएल हेल्पडेस्क वर संपर्क साधावा वा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवृन टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४३० वर सपंर्क साधवा.
सीडीएसएल समवेत डिमॅट स्वरूपातील वैयक्तिक भागधारक प्रतिभूती	सभासद जर कोणत्याही तांत्रिकी अडचणींचा सामना करत असतील तर त्यांनी सीडीएसएल हेल्पडेस्क वर संपर्क साधावा वा helpdesk.evoting@ cdslindia.com वर विनंती पाठवन टोल फ्री क्रमांक ०२२-

संबंधात कोणत्याही चौकशी वा तक्रारीकरिता सभासदांनी Frequently Asked Questions (FAQs) व ई-मतदान मॅन्युअल वर उपलब्ध <u>www.evotingindia.com</u> हेल्प सेक्श अंतर्गत संपर्क साधावा

२३०५८७३८ वा ०२२-२३०५८५४२-४३ वर संपर्क साधाव

सूचना देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर रजिस्ट्रर गुरुवार, दि. २२ सप्टेंबर, २०२२ ते बुधवार, दि. २८ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुकरित बंद राहील

जर ई-मतदानाच्या संबंधात कोणत्याही चौकशी वा तकारीकरिता सभासदांनी Frequently Asked Questions (FAQs) व ई-मतदान मॅन्युअल वर उपलब्ध <u>www.evoting.nsdl..com</u> हेल्प सेक्श-

. अंतर्गत संपर्क साधावा

दिनांक: २९.०८.२०२२

ठिकाण : मुंबई

सही/

५२ वीक्स एन्टरटेनमेंट लिमिटेडकरिता

व्यवस्थापनात सुधारणा करण्याचा कंपनीचा निर्णय; समन्वयक टीमचीही होईल स्थापना

टाटाच्या मालकी असलेल्या एअर

अधिक सुखकर करण्यासाठी कंपनीच्या वतीने व्यवस्थापनातील सुधारणांवर भर

नोंदणीकृत कार्यातय : प्लॉट <mark>नं. ४१०, खटाऊ हा</mark>ऊस, मोगल लेन, माहीम (प), मुंबई ४०००१६ **सीआयएन** : L31300MH1964PLC013088 दूर**ध्वनी क्रमांक** : 61236767/61236711

ई मेटा : iklsecretarial@gmail.com वेबसाइट : www.indokem.co.in व्हिडीओ कॉन्फरन्स / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे आयोजित

करण्यात येणारी ५६ वी वार्षिक सर्वसाधारण बैठक. याद्वारे सूचना देण्यात आली आहे की : . कंपनी कायदा २०१३ (' अधिनियम ' आणि त्यास्वाली तयार केलेल्या नियमांच्या

तरतुदींचे पालन करून आणि सेंबी (तिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स रेग्युलेशन, २०१५ ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२० आणि 13 जानेवारी २०२१ च्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (' MCA परिपत्रकांसह (एकत्रितपणे ' MCA परिपत्रके '. आणि सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे वाचन परिपत्रक क्रमांक SEBI / HO / CFD / CMD 1 / CIR / P / 2022 / 62 दिनांक 13 मे २०२२ (SEBI परिपत्रक ' इंडोकेम लिमिटेड (' कंपनी ' च्या सदस्यांची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM ' द्वारे गुरूवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी दुपारी ३:०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (VC / इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (' OAVM द्वारे आयोजित . कायद्याच्या तरतुर्दीचे पालन करून, सूची विनियम एमसीए परिपत्रके आणि सेवी परिपत्रकांसह वाचले जातात, ५६ व्या एजीएमच्या सूचनेसह २०२१-२२ आर्थिक

आयडी कंपनी / डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवले जाईल कंपनीच्या ५६ न्या एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवात कंपनीच्या www.indokem co.in या वेबसाइटवर उपलब्ध असेल आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com या वेबसाइटवरही उपलब्ध असेल NSDL www.evoting.nsdl.com वर कंपनीचे सदस्य केवळ VC / OAVM द्वारे एजीएमला उपस्थित राहु शकतील सभासदांना विनंती करण्यात आली आहे की, एजीएमला व्हीसी मार्फत उपरिश्वत

वर्षासाठी कंपनीचा वार्षिक अहवाल (' वार्षिक अहवाल कंपनीचे, ज्या सदस्यांचे ईमेल

राहण्याशी संबंधित सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात आणि एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करावे . कंपनीचे सदस्य जे डीमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करत आहेत किंवा ज्यांनी कंपनीकडे त्यांचा ईमेल आयडी नोंदणीकत केलेला नाही ते एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर दूरस्थपणे (दरम्यान त्यांचे मत

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतात रिमोट ई - व्होटिंग कालावधी किंवा एजीएम दरम्यान् सदस्यांना नोटीसमध्ये प्रदान केलेल्या पद्धतीनुसार ईमेलद्वारे भविष्यातील दस्तऐवज प्राप्त करण्यासाठी ईमेल आयडीची नोंद्रणी करण्याची प्रक्रिया : अ डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या ईमेल आयडीच्या नोंद्रणीसाठी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसपंट (" DP " शी संपर्क साधण्याची विनंती केली जाते b फिजिकल स्वरूपात शेअर्स धारण करणारे

सदस्य त्यांच्या ईमेल आयडीची नोंदणी कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर - 101, 207 पार्क, LBS मार्ग, विक्रोळी (पश्चिम, मुंबई - 400083 (संपर्क 02249186270 (ईमेल : rnt.helpdesk@linkintime.co.in येथे लि ठिकाण : मुंबई तारीख : 3 सप्टेंबर

. ज्या सभासदांना AGM मध्ये VC द्वारे किंवा इलेक्टॉनिक मतदानासाठी AGM मध्ये सामील होण्यासाठी सहाय्याची गरज आहे, ते NSDL शी १८००२२४४३० वर संपर्क साधु

शकतात किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू शकतात इंडोकेम लिमिटेड

एसडी/-राजेश डी. पिसाळ

जंबो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड 102, कांचन अपार्टमेंट, एलबीएस कॉलेज समोर, टिळक नगर, दूरध्यनी क्रमांक. ०१४१-४०४७४३८, ई-मेल - customercare@Jumbofin.co

परिशिष्ट -IV क (नियम ८ (६) ची तरतुत पहा) स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सुचना कायनान्शियल ॲसेट्स अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विर विक्रीची सुचना, सुरक्षा व्याज नियम, २००२ च्या अंमलबजावणीच्या नियम ८(६) आणि ९ सह वाचली आहे

याद्वारे सामान्य जनतेला आणि कर्जदाराला आणि विशेषत: जामीनदारांना नोटीस देण्यात आली आहे की जंबो फिनव्हेस्ट (इंडिया) लिमिटेड (सुरक्षा कर्जदार) च्या अधिकृत अधिकाऱ्याने सिक्युरिटी लेनदाराकडे तारण ठेवलेल्या / चार्ज केलेल्या खालील स्थावर मालमत्तेचा वास्तविक ताबा आहे. दिनांक १६.०६.२०२२ जंबो फिनव्हेस्ट (इंडिया) लिमिटेड सिक्युरिटी क्रेडिटर्स) ची खालील देणी वसूल करण्यासाठी खालील कर्जदार, सह-कर्जदार आणि जामीनदारांकडून ०६.१०.२०२२ रोजी नमूद केलेली स्थावर मिळकत हि "जेथे आहे

स्थळ : मुंबई

दिनांक : 3 सप्टेंबर 2022

जशीँ आहे आणि जे काही आहे" त्या तत्वावर विक्री केली जाईल. ज्यांच्या मालमत्तेचे वर्णन (सुरक्षित मालमत्ता), राखीव किंमत आणि बयाना रक्कम खालीलप्रमाणे नमूद केली आहे

कजदार/जमानदार/गहाणदार याच नाव	/ देय रक्कम	३०/०८/२०२२	मालमत्तच वणन (सुराक्षत मालमत्ता)	राखाय ायमत	44111 (447)	तारीख आणि वेळ
(१) श्री. इद्रीस रशीद चौधरी (कर्जदार/ मॉरगेजर) (२) श्रीमती. सारा इद्रीस चौधरी (सकर्जदार) (३) श्री. शाहनवाझ कुरेशी (जामीनदार)	दिनांक १६/०३/२०१९	दिनांक 30/0८/२०२२	सर्खें क्र. १ अ/१/२, 'प्लॉट नं. १ (५२४. ९० चौ. मीटरचे मोजमाप क्षेत्र) वाध्तेली ब्रह्मा इस्टेट विल्डिंग क्र. सी, तकमजला दुकान क्र. १५, गाव: कोंढ्या, पुणै-४१ १०४८ (२४२ चे मोजमाप क्षेत्रफळ) चौ.फुट) खालीलप्रमाणे बद्ध: पूर्व: सब प्लॉट क्र. २ पश्चिम: अंतर्गत रस्ता उत्तर: सार्वजनिक रस्ता दिक्षण: मोकळी जागा	(शब्दात रुपये अडतीस लाख फक्त)	रु. ३,८०,०००/- (शब्दात तीन लाख ऐंशी हजार फक्त)	०६/१०/२०२२ दुपारी ०१,०० ते ३,००

लेलाव /विक्री ठिकाण, टेंडर सबमिशन जंबो फिनवेस्ट (इँडिया) लिमिटेड, एस ७-२,७ वा मजला,पिनॅकल बिझनेस पार्क, शांती नगर बस स्थानक,महाकाली केट

झवेर एस. भानुशाली

व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन : ००६६३३७४

रोड,एमआयडीसी,मुंबई अधेरी(पूर्व),महाराष्ट्र-४०००९३ . इच्छुक खरेदीदार यांनी टेंडर /ऑफर्स के.वाय.सी. कागदपत्रे व १०% राखीव किमतीचे (EMD) पे ओर्डर / डीडी सह जंबो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड या नावाने काढून

र पुरा ७-२,७ वा मजला,पिनेकल बिझनेस पार्क, शांती नगर बस स्थानक, महाकाली केव्स रोड, एमआउडीरी, मुंबई अधेरी (पूर्व),महाराष्ट्र-४०००९३ या पर्याव ०१/१०/२०२२ पर्यंत सायं ४.०० वाजेपर्यंत पोहचेल असे पाठविण्यात यावे. सीलबंद लिफाफे उपलब्ध इच्छुक खरेदीदारांच्या उपस्थितीत ०६. १०.२०२२ रोजी दुपारी ९.०० आणि ३.०० वाजता जंबो फिनवेस्ट इंडिया लिमिटेडच्या वर नमुद केलेल्या कार्यालयात उघडले जातील. इच्छुक खरेदीदार यांनी आपले टेंडर/ऑफर्स बयान रकमेचे पे ओर्डर/डी डी सीलबंद पाकिटात घालून व पाकिटावर "इद्रीस रशीद चौधरी" यांच्या मिळकतीचे टेंडर" असे स्पष्ट नमूद करावे. यशस्वी निविदाकाराने यशस्वी निविदाकाराचे नाव अधिकृत अधिकाऱ्याने घोषित केल्यानंतर लगेचच यशस्वी बोलीच्या २५% रक्कम (बयाणा रकमेसह) जमा कराव लागेल, अन्यथा बयाणा रक्कम जप्त केली जाईल.

यशस्वी निविदाकाराने विक्रीच्या पुष्टीकरणाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत उर्वरित ७५% रक्कम कार्यालयातील वेळेत भरणे बंधनकारक राहील. जर सदरर भरणा सदर मुदतीत केला गेला नाही तर भरलेली २५% रक्कम जप्त करण्यात येईल.

. अधिकृत अधिकान्याकङे कोणतेही कारण न देता निविदा स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंवा निविदा पुढे ढकलण्याचा अधिकार आहे. निविदा सादर करण्या आणि निविदा उघडण्याची तारीख राज्य सुट्टी असल्यास, निविदा पुढील कामकाजाच्या दिवशी असेल.

जाना नाचन उच्च नाचारात्व क्षार्य कुछ आर्ट्स व्याप्त मानव कुछार भागका जावना विस्तातात्व किया है। लिलाव होत असलेल्या मानमत्त्वर इतर कोणत्याही बोजा बाबतची महिती अधिकृत अधिकान्याच्या माहितीत नाही. अधिकृत अधिकान्याला विक्रीखालील मालमत्तेच संदर्भात कोणतेही शुल्क, भार, मालमत्ता कर किंवा सरकार किंवा इतर कोणत्याही संस्थेला देय असलेल्या कोणत्याही शुल्कासाठी जबाबदार धरले जाणार नाही.

विक्री कार्यवाहीतील स्थावर मिळकतीबाबत आवश्यक तो कर, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, टीडीएस, फी, तसेच इतर सर्व अनुषंगिक खर्च नियमानुसार व वेळोवेळ होणाऱ्या बदलानुसार सर्वस्वीपणे खरेदीदार यांचा राहील.

. टेंडर बिड अहस्तोंतरणीय असेल. बयाना रक्कम, भाग पेमेंट इत्यादीसाठी केलेल्या कोणत्याही पेमेंटवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. . सदर विक्री / लिलाव आपल्यावर कायम न झाल्यास आपण भरलेली बयाना रक्कम परत करण्यात येईल. सदर बयाना रकमेवर व्याज दिले जाणार नाही

स्थावर मालमत्तेच्या प्रत्यक्ष पाहणी दिनांक २८.०९.२०२२ सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत करता येईल. मालमत्ता किंवा निविदा संबंधित माहितीसाट अधिकत अधिकारी यांच्याशी जंबो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड. एस ७-२.७ वा मजला. पिनॅकल बिझनेस पार्क. शांती नगर बस स्थानक. महाकाली केव्स रो जाबकुर जाबकर वाच्चरा जावा नाजपद हुन्। एमआयडीसी, मुंबई अंधेरी (पूर्व), महाराष्ट्र-४०००९३ येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. टीप: -सदरचे ३० दिवसांच्या नोटीसचे नियम ८(६)एनफोर्समेंट ऑफ सीक्यूरीटी एक्ट २००२ अन्वये कर्जदार/ सह कर्जदार/ जामीनदार/ मॉरगेजर यांना सुद्धा लागू आहे.

तारीख:**- 03.09.2022** ठिकाण:**-** गाव-कोंढवा, पुणे

जंबो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड 102, कांचन अपार्टमेंट, एलबीएस कॉलेज समोर, टिळक नगर, दूरध्यनी क्रमांक. ०१४१-४०४७४३८, ई-मेल – customercare@Jumbofin.co

परिशिष्ट - IV क {नियम ८ (६) ची तरतृद पहा} स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सुचना कायनान्शियल ॲसेट्स अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मा सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फाय विक्रीची सूचना, सुरक्षा व्याज नियम, २००२ च्या अंमलबजावणीच्या नियम ८(६) आणि ९ सह वाचली आहे

याद्वारे सामान्य जनतेला आणि कर्जदाराला आणि विशेषत: जामीनदारांना नोटीस देण्यात आली आहे की जंबो फिनव्हेस्ट (इंडिया) लिमिटेड (सुरक्षा कर्जदार) च्या अधिकृत अधिकाऱ्याने सिक्यरिटी लेनदाराकडे तारण ठेवलेल्या / चार्ज केलेल्या खालील स्थावर मालमत्तेचा वास्तविक ताबा आहे. दिनाक २५,०२,२०२२ जंबो फिनव्हेस्ट (इंडिया) लिमिटेड (सिक्युरिटी क्रेडिटर्स) ची खालील देणी वसूल करण्यासाठी खालील कर्जदार, सह-कर्जदार आणि जामीनदारांकडून १९.०९.२०२२ रोजी नमूद केलेली स्थावर मिळकत हि "जेथे आहे

जशी आहे आणि जे काही आहे" त्या तत्वावर विक्री केली जाईल. ज्यांच्या मालमत्तेचे वर्णन (सुरक्षित मालमत्ता), राखीव किंमत आणि बयाना रक्कम खालीलप्रमाणे नमुद केली आहे 13 (2) नोटीसची तारीख थकबाकी मालमत्तेचे वर्णन (सरक्षित मालमत्ता) राखीव किंमत बयाना रक्कम निविदा विक्रीची

करावाराजनानवार नहानवार वाच नाव	। देय रक्कम	30/0८/२०२२	narray yerr (gasta narran)			तारीख आणि वेळ
(१) श्री. अमित नंदू वर्मा (कर्जदार) मॉररोजर) (२) श्रीमती. करपना अमित वर्मा (सहकर्जदार) (३) श्री. चरण सिंघ पनवर (जामीनदार)	9६/०३/२०१९/ रु. ७८. ४९. ९०३/- दिनांक १६/०३/२०१९ या दिवशी पास्त- भविष्यातील व्याज आणि खर्चाची परतफेड होईपर्यंत रवकम	िदनांक 30/6/29२२ पासुन भविष्यातील व्याज आणि ख्वांची परतफेड होईपर्यंत रक्कम	ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील विंग बी मधील या	रू. ५८,५०,०००/- (शब्दात रुपये अञ्चयन्न लाख पन्नास हजार फक्त)	रु ५,८५,०००/- (शब्दात पाच लाख पंचाऐशी हजार फक्त)	१९/०१/२०२२ दुपारी ०१.०० ते ३.००

निविदा सादर करण्याची शेवटची तारीख 🗕 १६/०९/२०२२ दपारी 04.00 पर्यंत

लिलाव /विक्री ठिकाण, टेंडर सबिमशन जंबो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड, एस ७-२, ७ वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, शांती नगर बस स्थानक, महाकाली केव्स रोड एमआयडीसी, मुंबई अंधेरी (पूर्व), महाराष्ट्र-४०००९३

. इच्छुक खरेदीदार यांनी टेंडर /ऑफर्स के.वाय.सी. कागदपत्रे व १०% राखीव किमतीचे (EMD) पे ओर्डर / डीडी सह जंबो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड या नावाने काढून एस ७-२,७वा मजला,पिनॅकल बिझनेस पार्क, शांती नगर बस स्थानक, महाकाली केव्स रोड, एमआयडीसी, मुंबई अंधेरी (पूर्व), महाराष्ट्र-४०००९३ या पत्याव १६/०९/२०२२ पर्यंत सायं ४.०० वाजेपर्यंत पोहचेल असे पाठविण्यात यावे. सीलबंद लिफाफे उपलब्ध इच्छुक खरेदीदारांच्या उपस्थितीत १९/०९/२०२२ रोजी दुपारी १.०० आणि ३.०० वाजता जंबो फिनवेस्ट इंडिया लिमिटेडच्या वर नमूद केलेल्या कार्यालयात उघडले जातील. इच्छुक खरेदीदार यांनी आपले टेंडर/ऑफर्स बँयान रकमेचे पे ओर्डर/डी डी सीलबंद पाकिटात घालून व पाकिटावर "अमित नंदू वर्मा" यांच्या मिळकतीचे टेंडर" असे स्पष्ट नमूद करावे. यशस्वी निविदाकाराने यशस्वी निविदाकाराचे नाव अधिकृत अधिकाऱ्याने घोषित केल्यानंतर लगेचच यशस्वी बोलीच्या 25% रक

लागेल, अन्यथा बयाणा रक्कम जप्त केली जाईल.

यशस्वी निविदाकाराने विक्रीच्या पुष्टीकरणाच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत उर्वरित ७५% रक्कम कार्यालयातील वेळेत भरणे बंधनकारक राहील. जर सदरच

आणि निविदा उघडण्याची तारीख राज्य सुट्टी असल्यास, निविदा पुढील कामकाजाच्या दिवशी असेल.

लिलाव होत असलेल्या मालमत्तेवर इतर कोणत्याही बोजा बाबतची माहिती अधिकृत अधिकाऱ्याच्या माहितीत नाही. अधिकृत अधिकाऱ्याला विक्रीखालील माल

विक्री कार्यवाहीतील स्थावर मिळकतीबाबत आवश्यक तो कर, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, टीडीएस, फी, तसेच इतर सर्व अनुषंगिक खर्च नियमानुसार व वेळोवेळ होणाऱ्या बदलानसार सर्वस्वीपणे खरेदीदार यांचा राहील.

. टेंडर बिड अहस्तांतरणीय असेल. बयाना रक्कम, भाग पेमेंट इत्यादीसाठी केलेल्या कोणत्याही पेमेंटवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. सदर विक्री / लिलाव आपल्यावर कायम न झाल्यास आपण भरलेली बयाना रक्कम परत करण्यात येईल. सदर बयाना रकमेवर व्याज दिले जाणार नाही

अधिकृत अधिकारी यांच्याशी जंबो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड, एस ७-२,७ वाँ मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, शांती नगर बस स्थानक, महाकाली केव्स रोड

भरणा सदर मुदतीत केला गेला नाही तर भरलेली २५% रककम जार करण्यात येईल . . अधिकृत अधिकान्याकडे कोणतेही कारण न देता निविदा स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंवा निविदा पुढे ढकलण्याचा अधिकार आहे. निविदा सादर करण्या

संदर्भात कोणतेही शुल्क, भार, मालमत्ता कर किंवा सरकार किंवा इतर कोणत्याही संस्थेला देय असलेल्या कोणत्याही शुल्कासाठी जबाबदार धरले जाणार नाही.

स्थावर मालमत्तेच्या प्रत्यक्ष पाहणी दिनांक १४.०९.२०२२ सकाळी ११.०० ते दपारी ३.०० या वेळेत करता येईल. मालमत्ता किंवा निविदा संबंधित माहितीसार्ठ

्रपम्आयडीसी, मुंबई अंधेरी (पूर्व), महाराष्ट्र-४०००९३ येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. टीप: - सदरचे ९५ दिवसांच्या नोटीसचे नियम ८(६) एनफोर्समेंट ऑफ सीक्यूरीटी एक्ट २००२ अन्वये कर्जदार/ सह कर्जदार/ जामीनदार/ मॉरगेजर यांना सुद्धा लागू आहे.

सोनल रत्नावर तारीख:- 03.09.2022 ठिकाण:- गाव-बावधन बुद्रुक, तालुका:- मुळशी, जिल्हा:- पुणे अधिकृत अधिकारी जंबो फिनव्हेस्ट (इंडिया) लिमिटेड कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

नवी दिल्ली, दि. २ (वृत्तसंस्था) आला. ज्यामुळे प्रवाशांच्या प्रवास इंडिया विमान कंपनीच्या वतीने नुकताच

वैयक्तिक कामगिरींचा आढावा घेण्यात

देण्याचा निर्णय घेतला आहे.

इंडोकेम लिमिटेड